



# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार

वर्ष ४, अंक ६८]

मंगळवार, डिसेंबर १८, २०१८/अग्रहायण २७, शके १९४०

[पृष्ठे २, किंमत : रुपये २३.००

असाधारण क्रमांक १२१

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिनियम व राज्यपालांनी प्रख्यापित केलेले अध्यादेश व केलेले विनियम.

अनुक्रमणिका

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७८.— महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ यात आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.	पृष्ठे १-२
--	---------------

दिनांक १७ डिसेंबर २०१८ रोजी माननीय राज्यपालांनी संमती दिलेला महाराष्ट्र विधानमंडळाचा पुढील अधिनियम माहितीसाठी, याद्वारे, प्रसिद्ध करण्यात येत आहे.

राजेन्द्र ग. भागवत,  
सचिव (विधि विधान),  
महाराष्ट्र शासन,  
विधि व न्याय विभाग.

सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७८.

(माननीय राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर “महाराष्ट्र शासन राजपत्रात” दिनांक १८ डिसेंबर २०१८ रोजी प्रथम प्रसिद्ध केलेला अधिनियम.)

महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ यात  
आणखी सुधारणा करण्यासाठी अधिनियम.

ज्याअर्थी, यात यापुढे दिलेल्या प्रयोजनांसाठी, महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ १९९८ चा अधिनियम, १९९८ यात आणखी सुधारणा करणे इष्ट आहे ; त्याअर्थी, भारतीय गणराज्याच्या एकोणसत्तराव्या महा. १७. वर्षी, याद्वारे, पुढील अधिनियम करण्यात येत आहे ;

१. (१) या अधिनियमास, महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ (सुधारणा) अधिनियम, संक्षिप्त नाव व २०१८ असे म्हणावे. प्रारंभ.

(२) तो, राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, नियत करील अशा दिनांकास अंमलात येईल.

(१)

सन १९९८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १७ मधील पहिल्या अनुसूचीची सुधारणा. २. महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय विज्ञान विद्यापीठ अधिनियम, १९९८ यास जोडलेल्या पहिल्या १९९८ चा अनुसूचीमधील “ (अ) महाविद्यालये ” या शीर्षाखालील नोंद (१) ऐवजी पुढील नोंद दाखल करण्यात म्हा. १७. येईल :—  
“ (१) मुंबई पशुवैद्यक महाविद्यालय, मुंबई. ”.